

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. १४ फेब्रुवारी २०१९

आंतरजिल्हा बदली धोरणासंदर्भात सूचनांसह दुरुस्त्या फेरप्रस्तावित करा

विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश

नागपूर, ता. १४ : नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नियुक्तीबाबत विधी विभागामार्फत नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीबाबत विशेष आमंत्रित सदस्य व समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून त्यांनी सुचविलेल्या सूचनांसह दुरुस्त्या फेरप्रस्तावित करा, असे निर्देश विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनाला दिले.

विधी विभागातील विविध विषयांसंदर्भात गुरुवारी (ता.१४) मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात विधी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम बोलत होते. बैठकीमध्ये समितीच्या उपसभापती व मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, विशेष आमंत्रित सदस्य ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, समिती सदस्य व बसपा गटनेते मोहम्मद जमाल, सदस्य नगरसेवक अमर बागडे, समिती सदस्या नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग)

महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक विधी अधिकारी प्रकाश बरडे, सूरज पारोचे, आनंद शेंडे, अजय माटे उपस्थित होते.

आंतर महानगरपालिका, नगरपरिषद, शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये बदलीकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमान्वये महाराष्ट्र शासनाच्या निर्गमित केलेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या विधी विभागामार्फत कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीद्वारे नियुक्तीसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली आहे. या बदली धोरणासंदर्भात धोरण व नियमांची प्रत सर्व सदस्यांना वितरीत करून त्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांसह फेरप्रस्तावित करण्याचेही निर्देश विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

मनपाच्या जागांवर यापुढे दारू विक्री नाही : अॅड. धर्मपाल मेश्राम
नागपूर महानगरपालिकेच्या जागेचा दुरुपयोग करून या ठिकाणी दारूचे व्यवसाय चालत असल्याबाबतच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारती, संकुल तसेच भाडेतत्वावर दिलेल्या जागांमध्ये दारूचा व्यवसाय चालत असल्याने नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा व असामाजिक तत्त्वाच्या कार्यवाहीवर आळा घालता यावा यासाठी मनपाच्या मालकीच्या इमारती, संकुल तसेच भाडेतत्वावर दिलेल्या जागांमधील दारू व्यवसायांवर बंदी लादण्याची शिफारस विशेष आमंत्रित व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या जागांवर यापुढे दारू विक्री होऊ नये यासाठी या दुकानांवर तातडीने बंदीची कार्यवाही करा, असेही विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी निर्देशित केले.

नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत ऐवजदारांची सेवाज्येष्ठतेची झोननिहाय यादी उपलब्ध आहे. मात्र या ऐवजदारांची केंद्रीकृत सेवाज्येष्ठता यादी तयार करून ती तात्काळ सादर करण्याचेही निर्देश यावेळी विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनाला दिले. विधी अधिकारी पद उपायुक्त पदाकरीता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. विधी अधिकारी पद उपायुक्त पदाकरीता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला तपशीलवार माहितीसह प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देशही यावेळी विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी बंदीचे निर्देश दिले.